



गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक २००७/(३२२/०७) विशी-५ महाराष्ट्र अधिनियम १९९४ (१९९४ चा महा. ३५)
च्या कलम ३ च्या पोटकलम (२) अन्वये दिनांक २७ सप्टेंबर २०११ रोजी स्थापीत राज्य विद्यापीठ

(कुलसचिव कार्यालय)

एम.आय.डी.सी. रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली — ४४२६०५

फोन/फॅक्स नंबर ०७१३२—२२३१०४
जा.क्र./गोंवीग/कुसका/५१५२/२०१५

E-Mail : registrar.gondwanauniversity@gmail.com

दिनांक १२/०८/२०१५

प्रति,

मा. प्राचार्य,
गोंडवाना विद्यापीठ,
गडचिरोली.

विषय :— दिनांक २० ऑगस्ट २०१५ ला सदभावना दिवस साजरा करण्याबाबत.....

संदर्भ :— १) उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र क्रमांक उशिसं/२०१५/सदभावना दिवस/मवि—१ दिनांक १२ ऑगस्ट, २०१५.
२) D.O. No.5-40/Misc-Circular/AICTE Hqrs/2010/4974 दिनांक १८ ऑगस्ट, २०१५.

महोदय,

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, दिनांक २० ऑगस्ट २०१५ ला सदभावना दिवस आपल्या महाविद्यालयात संलग्नीत परिपत्रकाप्रमाणे साजरा करण्यात यावा ही विनंती.

(डॉ. एस. एम. राकडे)

कुलसचिव (प्रभारी)

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

कुलसचिव

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

गौडवाना विद्यापीठ, महाराष्ट्र रोली
विद्यार्थी कर्त्तव्याणि विभाग

महाराष्ट्र शासन
उच्च शिक्षण संचालनालय

आवक/जाक नं. 30 दि. 14/08/15

महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११ ००१

Web : www.dhepuine.gov.in

E-Mail : mavi.dhepuine@gov.in

फोन नं. ०२० / २६१२२१११९, २६०५१५१२, २६१३०६२७, २६१२४६३९.

फॅक्स नं.- ०२०/२६१११५३

क्र.उशिसं/२०१५/सदभावना दिवस/मवि-१/ ८११४
प्रति,

१. कुलसचिव, सर्व अकृषी विद्यापीठे.
२. प्राचार्य, राज्यातील सर्व महाविद्यालये.

गौडवाना विद्यापीठ निकायांनी

12 AUG 2015

16 13/8/15
5109 15/8/15

विषय :- दि. २० ऑगस्ट २०१५ हा दिवस सदभावना दिवस व दि. २० ऑगस्ट २०१५ ते
इ सप्टेंबर २०१५ हा पंथरावडा सामाजिक ऐक्य पंथरावडा म्हणून साजरा
करण्याबाबत.

संदर्भ :- शासन परिपत्रक क्र. अविवि-२०१५/ प्र.क्र. ११०/ का.८, दि.०१.०८.२०१५

दिवंगत पंतप्रधान मा.राजीव गांधी यांचा जयंती दिवस दि. २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. सदभावना दिवसाच्या अनुषंगाने दि. २० ऑगस्ट २०१५ ते ३ सप्टेंबर २०१५ हा पंथरावडा सामाजिक ऐक्य पंथरावडा म्हणून साजरा करण्याचे शासनाने उरविले आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सोहार्द भाव वृद्धींगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उदिष्टे यामागे आहेत.

सदर परिपत्रान्वये विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये खालील कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत.

१. सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेणे.
२. सदभावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.
३. सदभावना शर्यत आयोजित करणे.

शर्यतीची कार्यपद्धती आणि प्रतिज्ञेचा नमुना सोबत दिलेला आहे. (संदर्भिय शासन परिपत्रकाची प्रत संलग्न.)

आपल्या विद्यापीठात / महाविद्यालयात उपरोक्त कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत व केलेल्या
कार्यवाहीचा अहवाल संबंधित सहसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात यावा.

MmS

(डॉ. व्ही. आर. मोरे)

सहसंचालक

उच्च शिक्षण संचालनालय,

महाराष्ट्र राज्य, पुणे- १

प्रत-

१. सर्व विभागीय सहसंचालक- उपरोक्त विषयाबाबतचा सर्व महाविद्यालये / विद्यापीठे यांनी केलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल संचालनालयास सादर करण्यात यावा.
२. मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई - ३२ यांना माहितीस्तव सविनय सादर.

दि. २० ऑगस्ट, २०१५ हा दिवस सदभावना
दिवस व दि. २० ऑगस्ट, २०१५ ते ३ सप्टेंबर,
२०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा
म्हणून साजरा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
अल्पसंख्याक विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: अविवि-२०१५/ प्र.क्र. ११०/का.८

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १ ऑगस्ट, २०१५

मुंबई विद्यापीठ, गडचिंडी

कुलसाहित्याचे काळजी

प्रतारक क्र. १३८१/८
संख. ५१०५ दि. १५/८/१५

शासन परिपत्रक -

दिवंगत पंतप्रधान मा.राजीव गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच सदभावना दिवसाच्या अनुषंगाने दिनांक २० ऑगस्ट, २०१५ ते ३ सप्टेंबर, २०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावना सोहार्द भाव वृद्धीगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उदिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत.

२. दि. २० ऑगस्ट, २०१५ हा सदभावना दिवस म्हणून साजरा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

अ) मंत्रालयाच्या प्रांगणात दि. २० ऑगस्ट, २०१५ रोजी सदभावना दिवस साजरा करण्यात यावा व सर्व उपस्थितांना सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात यावे, तसेच या दिवशी सदभावना शर्यतही आयोजित करण्यात यावी. याबाबत कार्यपद्धती कशी असावी याची प्रत आणि प्रतिज्ञेची प्रत सोबत जोडली आहे.

ब) बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषत: युवकांच्या सहभागाने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य यांनी सदभावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.

क) महसूल विभागाच्या आयुक्तांनी सदभावना शर्यत आयोजित करण्यासह त्यांच्या कार्यालयातून सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. (शर्यतीची कार्यपद्धती आणि प्रतिज्ञेचा नमुना सोबत जोडला आहे.)

ड) राज्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हांच्या मुख्यालयात व संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात यावी व सर्व उपस्थितांना सदभावना शपथ घेण्यास सांगण्यात यावे. तसेच सदभावना शर्यत आयोजित करावी. (नमुना सोबत जोडला आहे) तसेच युवकांच्या सहभागाने सदभावना या विषयावर समूहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.

सं. ६४/८.

१. ८/८/१५

६) विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये सुध्दा अशाच तळेचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या विषयीचे आवश्यक ते आदेश शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संबंधितांना द्यावेत. नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट आणि गाईडस, युथ हॉर्टेल असोसिएशन ॲफ इंडिया राष्ट्रीय सेवा योजना व युवक विरादरी यांना देखील कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात यावे.

३. याशिवाय दिनांक २० ऑगस्ट, २०१५ ते ३ सप्टेंबर २०१५ हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून राज्यात साजरा करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

अ) सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसूत करण्यासाठी मानवी साखळी (Human Chain) सारखे कार्यक्रम राज्यातील जिल्हा मुख्यालयात, संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करावेत.

आ) जिल्हाधिकाऱ्यांनी युवक परिषदा आयोजित करून त्यामध्ये जिल्हातील प्रख्यात स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे.

इ) सदर पंधरवड्यात जिल्हामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा आयोजित करावेत.

ई) संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदर पंधरवड्यामध्ये बृहन्मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.

४. उपरोक्त सदभावना दिवस व सामाजिक ऐक्य पंधरवडा या कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दूरदर्शन व आकाशवाणीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संपर्क साधून कार्यक्रमांना पुरेशी प्रसिद्धी दवावी.

५. उपरोक्त कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची खबरदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी व कार्यक्रम पार पाडल्यानंतर शासनास त्याचा अहवाल सादर करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतरथळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१५०८०३१२००४८२९१४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Samir Ramesh
Salunkhe

Digitaly signed by Samir Ramesh Salunkhe
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Under Secretary, postalCode=400032,
st=Maharashtra, cn=Samir Ramesh Salunkhe
Date: 2015-08-03 12:05:00 +05'30'

(समीर साळुंखे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव

सहपत्र

सद्भावना दिवस आयोजित करण्यासाठी तपशिलवार सूचना

सद्भावना शर्यतीचे उद्दिष्ट

सद्भावना शर्यतीचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहे :-

- अ) सर्व वयोगटांतील लोकांमध्ये शारिरीकदृष्ट्या निरोगी राहण्याची सवय निर्माण करणे.
- ब) सर्व वयाच्या, सर्व वर्गाच्या आणि सर्व धर्माच्या सर्व भाषिकांचा लोकांमध्ये एक प्रकारचा बंधुभाव व सलोख्या वाढीस लावणे.

या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांना, नग तो कोणत्याही वयोगटातील असले, महिला अथवा पुरुष असले तरी, या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन देणे इष्ट ठरेल. सद्भावना शर्यतीत, महत्वाची गोष्ट सहभाग ही आहे. स्पर्धा नव्हे, या शर्यतीचे घोषवाक्य भारत - निरोगी आणि समर्थ हे आहे.

शर्यत आयोजित करण्याची कार्यपद्धती.

सर्वसाधारणपणे ही शर्यत ठराविक ठिकाणी सुरु झाली पाहिजे आणि ठराविक ठिकाणी संपली पाहिजे, हे अंतर साधारणतः ३ ते ५ किलोमीटर असावे. जमिनीचा चढउतार व शर्यतीच्या ठिकाणाचे हवामान याप्रमाणे त्यात थोडाफार बदल करावा. तथापि, भाग घेणाऱ्या लोकांची संख्या मोठी असेल तर शर्यती वेगवेगळ्या ठिकाणापासून सुरु करता येतील आणि एकाच ठिकाणी संपविता येतील, भाग घेणाऱ्या लोकांची एकूण संख्या लात घेऊन साधारण दोनशे ते अडीचशे लोकांना तुकडी तुकडीने हिरवा झेंडा दाखवावा. प्रत्येक प्रारंभाच्या ठिकाणी एक छोटा चबुतरा असावा आणि त्यावरून अति विशेष व्यक्तीने, वेगवेगळ्या तुकड्यांना हिरवा झेंडा दाखवावा. प्रत्येक प्रारंभाच्यावेळी, वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये लोकांना विभागता यावे या दृष्टीने, त्यांना सूचना देण्यासाठी धनीपण सामग्रीची व्यवस्था करावी.

पाण्याच्या आणि वैद्यकीय सुविधा

शर्यतीच्या मार्गावर, आणि शर्यत संपते त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, तसेच प्रथमोपचाराची पुरेशी सुविधा असावी. भाग घेणाऱ्या २०० लोकांमध्ये पाण्याचे पिंप, कमीत कमी २५ पेले व पुरेसे जग उपलब्ध ठेवावेत, वैद्यकीय मदतीसाठी योग्य व्यवस्था असावी.

आयोजकांसाठी प्रशाण वर्ग

या शर्यतीमध्ये, वृद्ध माणसे, स्त्रिया, लहान मुले असे सर्वच भाग घेतील अशी अपो आहे. त्यादृष्टीने आयोजनात भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सूचनावजा एक शैणिक सत्र प्रत्या शर्यतीच्या दोन दिवस आधी घेणे इष्ट ठरेल. त्यामुळे व्यवरथेबाबत काही शंका असतील तर त्यांचा उलगडा होईल.

संकीर्ण

शर्यतीत भाग घेणाऱ्यांनी शक्यतो, धावताना घालतात ते बूट घालावेत, चपला शक्यतो टाळाव्यात. शर्यतीत भाग घेणाऱ्यांना शर्यतीच्या पोषाखातच हजर राहण्यास सांगावे. त्यामुळे कपडे बदलण्याच्या खोल्या किंवा चीजवरस्तु ठेवण्यासाठी जागा अशी जास्तीची प्रशासकीय व्यवस्था करावी लागणार नाही. मुलांना खाण्याचे डबे न आणण्याविषयी सूचना द्याव्यात.

प्रसिद्धी

लोकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा या दृष्टीने जनसंपर्क माध्यमातून, भिन्नीपत्रकांच्याद्वारे, हँडबिले इ. वाटून भरपूर प्रसिद्धी देण्यात यावी. शिवाय, शर्यतीच्या तारखेच्या दोन दिवस आधी पत्रकार परिषद आयोजित करण्यात यावी. या परिषदेत शासनाच्या सचिवांनी किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात. शर्यतीचा मार्ग, तारीख व वेळ प्रसिद्ध करण्यात यावी. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते ते देखील सांगावेत.

शर्यतीचे आयोजन व तांत्रिकदृष्ट्या संचलन

शर्यत आयोजित करण्यासाठी व तांत्रिकदृष्ट्या तिच्या संचलनासाठी पुढील मार्गदर्शक तत्वे सांगण्यात येत आहेत :-

(१) शर्यती आयोजित करण्यास जबाबदार अधिकारी शक्यतो एकाच ठिकाणचे घ्यावेत म्हणजे जादा खर्च टाळता येईल. शर्यतीच्या संचलनाच्या पद्धतीबाबत त्यांना अत्यंत स्पष्ट अशी कल्पना असावी. त्यांना सूचना देण्यासाठी ३ दिवस आधीच सर्व संघटक अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी.

(२) शर्यतीच्या प्रारंभाचे ठिकाण मोकळ्या मैदानावर असणे आवश्यक आहे. कारण त्या ठिकाणी भाग घेणारे नीट जम्मू शकतात व त्यांचे २०० ते २५० जणांचे गट करता येतात. एका गटाला एका वेळी धावयाला सांगता येईल व दोन गटांमध्ये साधारण २ ते ३ मिनिटांचा कालावधी वाजवी उरेल. अशा रितीने गडवड-गोंधळ व चेंगराचेंगरी टाळावी. शर्यतीच्या प्रारंभाचे आदर्श ठिकाण सांगावयाचे झाल्यास गर्दीचे रस्ते किंवा गर्दीचे चौक यापासून दूर, एखादे स्टेडियम त्यासाठी योग्य उरेल, फार मोठया संख्येने लोकांनी भाग घेतल्यास, शर्यत वेगवेगळ्या प्रारंभ स्थानापासून सुरु करावी व गर्दी टाळावी.

(३) शर्यत संपण्याचे ठिकाण / शर्यत संपण्याचे ठिकाण देखील मोकळ्या मैदानावरच असावे, शक्यतो एखादे स्टेडियम किंवा मोठे क्रीडांगण निवडणे जास्त चांगले. तेथे भाग घेणाऱ्या लोकांना शर्यतीनंतर आपापल्या वाटेने जाण्यासाठी पुरेशी जागा मिळते. ही शर्यत स्पर्धात्मक नसल्यामुळे शर्यत संपते त्या ठिकाणी हद आखण्याची किंवा फीत बांधण्याची गरज नाही. गडवड गोंधळ टाळण्यासाठी ही शर्यत म्हणजे स्पर्धा नव्हे हे वारंवार घोषित करण्यात यावे.

(४) धावणाऱ्यांच्या पुढे मोटार सायकलवर / स्कूटरवर / मोटार वाहनातून पथदर्शक पाठविण्यात यावेत. या पथदर्शक वाहनांनी लाल झॅंडा दाखवत जावे आणि शर्यतीचा मार्ग मोकळा ठेवावा. धावणारे जरी रस्त्याच्य एकाच बाजूने धावत असले तरीसुध्दा रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहनांची ये-जा थांबवणे आवश्यक आहे.

(५) शर्यतीच्या मार्गावर रहदारीचे नियंत्रण करण्यासाठी योग्य त्या संख्येने मोटार सायकली/स्कूटर /मोटार वाहने तैनात करावीत. त्यांनी धावणाऱ्यांकडे ला ठेवावे. कोठेही कोडी किंवा गर्दी झाल्यास, ती मोकळी करावी.

(६) सहभागी होणाऱ्या लोकांची संभाव्य संख्या व शर्यतीचे अंतर लात घेऊन योग्य संख्येने रुग्णवाहिका, डॉक्टर व वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून द्यावी. कमीत कमी एक रुग्णवाहिका तरी असेल व ती शर्यतीच्या पाठीमागून जाईल. शर्यतीच्या मार्गावर आणि शर्यत संपते त्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र देखील तैनात करता येतील.

(७) शर्यतीचा मार्ग काळजीपूर्वक ठरवला पाहिजे. शर्यतीत धावणाऱ्या सर्व व्यक्ती, आयोजक अधिकारी व वाहतूक पोलीस या सर्वांना रस्त्याचा नकाशा पुरवण्यात यावा. सर्वसाधारणपणे, अति दाट वाहतुकीचे रस्ते, बाजारपेठा, शाळा, व्यापारी केंद्र हा भाग वगळावा.

(८) रस्त्याच्या चौकांमध्ये, तसेच सर्व मोठया वाहतूक चौकामध्ये व रस्ते ओलांडणीच्या ठिकाणी पुरेशा संख्येने वाहतूक पोलीस ठेवण्यात यावेत. शर्यत चालू होण्यापूर्वी अर्धा तास सर्व वाहतूक थांबवण्यात यावी. पहिला स्पर्धक शेवटच्या बिंदुला पोचल्यानंतर निदान अर्ध्या तासाने रस्ते वाहतूकीला खुले करावेत.

(९) ज्यावेळी मार्गावरील वाहतूक कमीत कमी असेल अशी वेळ शर्यतीसाठी निवडण्यात यावी. उदा. सकाळी जेवढया लवकर शक्य असेल तेवढया लवकर शर्यती घ्याव्यात.

(१०) धावण्याचे अंतर लात घेऊन धावण्याच्या मार्गावर सहभागी व्यक्तींसाठी खानपान रेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी. प्रत्येक पाणपोईच्या ठिकाणी पुरेसे पाणी आहे याची खातरजमा करावी. प्लास्टीकचे / कागदाचे कप पुरेसे आहेत याची खातरजमा करावी. पाणपोईवर निदान दोन मदतनीस असावेत. शर्यत संपते त्या ठिकाणी, पाण्याचे टँकर / लॉसी उपलब्ध ठेवावी, असे सूचविण्यात येत आहे.

(११) पथदर्शक वाहने, रुग्णवाहिका, वाहतूक पोलीस व संघटक अधिकारी या सर्वाना परस्परांशी संपर्क साधणे सहज शक्य व्हावे या दृष्टीने तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्यतीच्या सुरुवातीस, शेवटी या मार्गावर वॉकी-टॉकी, घनीपक इ. संपर्क सुविधा पुरेशा प्रभाणात द्याव्यात.

(१२) आयोजनात भाग घेणारे सर्व अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी व वाहतूक पोलीस या सर्वाना शर्यतीच्या सर्व तपशिल अगदी नीटपणे सांगण्यात यावा. अपघात होऊ नयेत, धावणाऱ्यांना इजा होऊ नये यादृष्टीने विशेष काळजी घेणे व दाता घेणे किती गरजेचे आहे ते त्यांना सांगण्यात यावे. या कारणासाठी एक विशेष बैठक बोलवावी.

(१३) धावपृष्ठाचे अंतर लात घेता, जे लोक शारिरीकदृष्ट्या योग्य स्थितीत नाहीत हे स्पष्ट दिसत आहे किंवा त्यांचे वय शर्यतीला योग्य नाही अशा लोकांना शर्यतीत भाग घेण्यापासून परावृत्त करावे.

(१४) मार्गावर दोन्ही बाजूंना प्रोकांची होणारी गर्दा टाळणे व तिच्यावर पोलीस/स्वयंसेवक/निमलष्करी व्यक्ती त्यांच्याकरवी कडक नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यांनी शर्यतीच्या रस्त्यावर प्रोकांना प्रवेश करू देऊ नये किंवा तो रस्ता ओलांडून देऊ नये.

SADBHAVANA DAY PLEDGE

“I take this solemn pledge that I will work for the emotional oneness and harmony of all the people of India regardless of caste, creed, region, religion or language. I further pledge that I shall resolve all differences among us through dialogue and constitutional means without resorting to violence.”

-----X-----X-----X-----

सद्भावना दिवस प्रतिज्ञा

“मी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करतो सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो / करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गानी सोडवीन.”

-----X-----X-----X-----